

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय, क्र.बीयुडी-२०११/प्र.क्र.२२१/का-६
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : ३१ मार्च, २०११.

शासन निर्णय : शासन सोबतच्या विवरणपत्रात दर्शविण्यात आलेल्या मागणी क्रमांक टी-८ खालील समर्पित तरतूद/पुनर्विनियोजन व अंतिम सुधारित तरतूदीस या शासन निर्णयाद्वारे मंजूरी देत आहे.

२. महालेखापाल, महाराष्ट्र-१, मुंबई व महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर यांना विनंती करण्यात येते की, रु.२१८०००/- बचत मागणी क्र.टी-८ खाली दर्शविलेल्या लेखाशिर्षाखाली व आरक्षित या गौण शिर्षाखाली सन २०१०-११ करिता आरक्षित ठेवण्यात यावी.
३. सदर शासन निर्णय, महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

श. र. सावंत
31/3/11
(श. र. सावंत)
कार्यासन अधिकारी

प्रति,

महालेखापाल (लेखापरिक्षा/लेखा व अनुज्ञेयता/एएससी/व्हिएलसी), महाराष्ट्र-१, मुंबई.
महालेखापाल (लेखापरिक्षा/लेखा व अनुज्ञेयता/एएससी/व्हिएलसी), महाराष्ट्र-२, नागपूर.
आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक.
सहकार व वस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई.
विकास आयुक्त (उद्योग), उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय इमारत, मंत्रालयासमोर, मुंबई.
कार्यासन अधिकारी (आस्थापना), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
लोकलेखा समिती कक्ष, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
कार्यासन-६, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
निवड नस्ती (का-६)

सोबत शासन निर्णय, आदिवासी विकास विभाग, क्र.बीवडी-2011/प्र.क्र.221/का-6, दिनांक 31 मार्च, 2011 चे विवरणपत्र

(रु.हजाराल)

भागणी क्र./मुख्य लेखाशिर्ष	अधसंकल्पीय तरतूद 2010-11	पुरवणी मागणी	एकूण तरतूद	सर्मापित तरतूद 2010-11	पुनर्विनियोजन तरतूद 2010-11	अंतिम सुधारित तरतूद	कारणे
भागणी क्रमांक टी-8 6225-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांसाठी कर्जे जनजाती क्षेत्र उपयोगना-आदिवासीना सहकारी संस्थांचे भाग खरेदीसाठी विनव्याजी कर्जे (6225 0044)	967	0	967	-25	0	942	वित्त विभागाने 10 टक्के कपात केली आहे.
6225-अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे कल्याण यांसाठी कर्जे- जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना (1) आदिवासीना सहकारी संस्थांचे भाग खरेदीसाठी विनव्याजी कर्जे (00) (00) राज्य योजनांतर्गत योजना (6225 0162)	65	0	65	0	0	65	निरंक
एकूण - 6225	1032	0	1032	-25	0	1007	
6250-इतर सामाजिक सेवांवरील कर्जे- जनजाती क्षेत्र उपयोगना- 800-इतर कर्जे- (1) रोजगार- सुशिक्षित बेकारांना बीज भांडवलाच्या रुपाने कर्जे (00) (01) राज्य योजनांतर्गत योजना (6250 0118)	845	0	845	0	0	845	निरंक
6250-इतर सामाजिक सेवांवरील कर्जे- जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोगना-800- इतर कर्जे- (1) रोजगार- सुशिक्षित बेकारांना बीज भांडवलाच्या रुपाने कर्जे (00) (01) राज्य योजनांतर्गत योजना (6250 0127)	1264	0	1264	0	0	1264	निरंक
एकूण - 6250	2109	0	2109	0	0	2109	

भागणी क्र./मुख्य लेखाशिर्ष	अधिसकल्पीय तरतूद 2010-11	पुरवणी भागणी	एकूण तरतूद	समर्पित तरतूद 2010-11	पुनर्विनियोजन तरतूद 2010-11	अंतिम सुधारित तरतूद	कारणे
6851-ग्रामोद्योग व लघुउद्योग यांसाठी कर्जे-जनजाती क्षेत्र उपयोजना-102- ग्रामोद्योग (1) जिल्हा उद्योग केंद्रातील ग्रामीण उद्योग प्रकल्पासाठी कर्जे (00) (01) राज्य योजनांतर्गत योजना (6851 0321)	670	0	670	-193	0	477	निरक
6851-ग्रामोद्योग व लघुउद्योग यांसाठी कर्जे-जनजाती क्षेत्राबाहेरील उपयोजना -200- इतर ग्रामोद्योग (1) जिल्हा औद्योगिक केंद्रांना कर्जे (00) (01) राज्य योजनांतर्गत योजना (6851 0241)	560	0	560	0	0	560	वित्त विभागाने 10 टक्के कपात केली आहे.
एकूण- 6851	1230	0	1230	-193	0	1037	
एकूण भागणी क्र.टी-8	4371	0	4371	-218	0	4153	

श. र. सावंत
31/3/11

(श. र. सावंत)

कार्यासन अधिकारी